

नोटीस

१४/०७/२०२५

प्रिय कर्जदार,

दि. १५/०७/२०२५ पासून बँकेच्या PLR (Prime Lending Rate) मध्ये घट होणार असून तो १३.८५% (जुना) वरून १३.७५% (नवीन) इतका होणार आहे.

PLR घटीमुळे कर्ज घेतलेल्या खातेदारांच्या कर्ज परतफेडीच्या कालावधीमध्ये प्रमाणानुसार घट होऊ शकते. तथापि खातेदार एकतर केवळ कर्जाच्या हप्त्याच्या घटीचा पर्याय घेऊ शकतो किंवा हप्ता घट बरोबर मुदत घट हा पर्याय घेऊ शकतो.

तथापि वरील दोन्ही पर्यायांत कर्जदारास खालील पर्याय सुद्धा उपलब्ध आहेत.

- १) कर्ज रक्कमेची पूर्ण अथवा अंशतः (Partial) परतफेड करणे
- २) कर्जाच्या कालावधीत कोणत्याही वेळी Floating वरून Fixed फिक्स (स्थिर) दरावर स्थलांतर करणे.

सविस्तर माहितीसाठी कृपया तुमच्या होम ब्रॅचशी संपर्क साधा.

जी. पी. पारसिक सहकारी बँक लि.

*अटी व शर्ती लागू